

31st January, 2022

The Manager BSE Limited Corporate Relationship Department P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. The Manager
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex, Bandra (E),
Mumbai - 400 051.

BSE Scrip Code No. 524280

NSE Symbol: KOPRAN

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper publication

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') as amended, we inform you that the Company has published the notice of Board Meeting scheduled to be held on Thursday, 3rd February, 2022 in 'Business Standard' (English Newspaper) and 'Tarun Bharat' (Marathi Newspaper) dated 26th January, 2022 as per Regulation 47 of the Listing Regulations.

This is for your information and records.

Regards,

For Kopran Limited

Sunii Sodhani

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above



Date: 26.01.2022

Last date & time

of Payment of

Tender Fee

10.02.2022,

18:00Hrs

11.02.2022

18:00Hrs.

10.02.2022,

18:00Hrs.

10.02.2022,

18:00Hrs

08.02.2022

18:00Hrs.

10.02.2022,

18:00Hrs.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL **CHENNAI BENCH**

FORM NO.CAA.2 (Pursuant to section 230(3) and Rule 6 and7)

CP/814/CAA/2020 In CA/22 & 23/CAA/2020 In the matter of Scheme of Arrangement (Demerger)

M/s Padmaja Financial Services Private Limited (Demerged Company)

CIN:U74999T22012PTC08160
Old No. 107, New No. 187, Peters Road (Lane), Chennai-600086

M/s Aritha Properties Private Limited (Resulting Company)
CIN: U45200TZ2007PTC013463

Old No. 107, New No. 187, Peters Road (Lane), Chennai-600086

NOTICE AND ADVERTISEMENT REGARDING MEETING OF CREDITORS AND MEMBERS

Notice is hereby given that by an order dated 03.07.2021 in CA/22 & 23 CAA/2020 the Hon'ble National company Law Tribunal (NCLT) Chenna Division Bench-II has dispensed with the meeting of the Equity Shareholders and Unsecured Creditors of the Demerged Company and Resulting Company since all the equity shareholders have given their consent to the scheme of Arrangement (Demerger) between M/s. Padmaja Financial Services Private Limited (Demerged Company) and the M/s. Aritha Properties Private Limited (Resulting Company) and their respective shareholders and creditors. The Applicant Company have no secured Creditors and hence the necessity of convening and holding of meeting of secured creditors does not arise as noted by the Hon'ble Tribunal in its above order.

The Hon'ble Tribunal, vide its Order dated 13.10.2021 at the second motion of the CP/814/CAA/2020 in CA/22 & 23/CAA/2020 and vide order dated 13.01.2022 ordered for notice of hearing on 13.02.2022.

Copies of the said scheme of arrangement (Demerger) can be obtained free of charge at the registered office of the company at Old No. 107, New No. 187, Peters Road (Lane) Chennai - 600086 on all the working days during the normal course of office hours or at the office of its Counsel R. Saravanakumar, Advocate, Office: No. 6/1, Vasan Street, T. Nagar, Chennai-17

M/s Padmaja Financial Services Private Limited

Particulars

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for the

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet

Net Profit for the period (before tax and exceptional items)

Net Profit for the period before tax (after exceptional items)

Net Profit for the period after tax (after exceptional items)

period (after tax) and other comprehensive income (after tax)]

Earnings per share (for Continuing and discontinued operations)

Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)

Swaminathan Padmanabhai

AksharChem (India) Limited

Regd. Office: "Akshar House", Chhatral Kadi Road, Indrad – 382 715, Mehsana.

Tel: +91 2764 233007/08/09/10 Fax: +91 2764 233550

Website: www.aksharchemindia.com, e-mail ID: cs@aksharchemindia.com, CIN: L24110GJ1989PLC012441

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

Notes: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results will be available on the Stock

Exchange website namely www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.aksharchemindia.com.

Date: 26.01.2022 Place: Chennai

Sr. No.

3.

4.

5.

6.

8.

Basic

Place: Indrad, Mehsana

Date: January 25, 2022

Total Income from Operations

COCHIN INTERNATIONAL AIRPORT LIMITED

Online item rate E-Tenders are invited from reputed agencies for the Supply, Installation, Testing and Commissioning (SITC) of IT Infrastructure Facilities for Business Jet Terminal at Cochin

	rnational Airport Limited.	Business	Jet remina	at Ooon
SI. No.	Name of Work	Estimate Amount (Rs)	EMD (Rs)	Completion Period
1	SITC of IT Infrastructure Facilities for Business Jet Terminal at CIAL	30 Lakhs	Rs.75,000/-	06 months
		41 1	o P	- T

Interested firms may register themselves on the online E-Tendering portal http://etenders.kerala.gov.in and then download the Tender For eligibility criteria and other details, visit our website: www.cial.aero

🖚 Indian Overseas Bank **INVESTOR RELATIONS CELL** Central Office, 763 Anna Salai, Chennai-600002

NOTICE is hereby given that Equity Share Certificates of the Bank detailed pelow have not been received by the Shareholders / Buyers as they appear to have been lost in postal transit/lost by the Shareholders / Buyers and the Bank has been requested to issue Duplicate share certificate. If objection is not received within fifteen days from the date of publication of this notice, the

Da	ank will proceed to issue duplicate share certificates.								
No.	Name of the	Folio	Certific	ate No.	Distinct	ive Nos.	No. of		
NU.	Shareholder	10110	From	To	From	To	Shares		
1	Rashmi Makhija	00063527	526092	526096	386209001	386209500	500		
Place: Chennai S. NANDAKUMARAN Date: 24-01-2022 DGM & Company Secretary									

Rs. in lakhs except EPS

Ended

31-12-2020

6,692.58

480.64

480.64

334.67

331.86

820.26

4.08

Ended

31-12-2021

26,806.01

1,886.08

1.886.08

1,323.05

1,357.97

820.26

16.13

16.13

For and on behalf of Board of Directors

AksharChem (India) Limited

Sd/-

Ended

31-12-202⁻

8,947.25

751.35

751.35

523.28

820.26

6.38

6.38

Business Standard MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private imited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Mumbai, 400708 and M/s, Dainik Bhaskar, Plot no. 10.11, Sector B, Industrial Area, Govindpura, Bhopal

(M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H. Paragon Centre, Opp Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 40001

Editor: Shailesh Dobha RNI NO: 66308/1996

Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation

enquiries please contact: Ms. Mansi Singh **Head-Customer Relations** Business Standard Private Limited H/4 & I/3, Building H,Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli,

Mumbai - 400013 E-mail: subs_bs@bsmail.in "or sms, REACHBS TO 57575

> Overseas subscription (Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mai INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased pic ture of developments in the markets, the corpora orld and the government Actual development can turn out to be different owing to circumstance beyond Business Standard's control and knowledge Business Standard does not take any responsibilit for investment or husiness decisions taken by read ers on the basis of reports and articles published in own judgement. Business Standard does not associate itself with or

stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any daim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved hv M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing means, is prohibited without the prior written con-sent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/lega

No Air Surcharge

CIN: U66030MH2007PLC177117

Tender Description

Rate Contract for Supply of Metering Unit

Rate Contract for Supply of 33kV & 12kV, 10KA

Rate Contract for Call Center Operation at

Rate Contract for Bulk SMS Services at

Rate Contract for General Civil Work at

Rate Contract for Furniture Works at TPSODL

Bushing Cap

TPSODL

TPSODL

TPSODL

Lightning Arrester (LA)

IRDAI Registration No.: 146 Date of Registration with the IRDAI: July 09, 2010

HDFC ERGO General Insurance Company Limited

	Financial Results (₹ in 00							
		Three mor	nths ended	Nine mon	Year ended			
Sr No.	Particulars	December 31, 2021	December 31, 2020	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations (Note 1)	30,563,094	28,591,648	97,186,483	88,702,162	124,439,338		
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	2,274,058	1,557,514	4,315,969	6,849,407	7,917,692		
3	Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Item)	2,274,058	1,557,514	4,315,969	6,849,407	7,917,692		
4	Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Item)	1,705,408	1,159,976	3,233,069	5,101,171	5,916,510		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (Note 2)	NA	NA	NA	NA	NA		
6	Paid up Equity Share Capital	7,127,800	7,115,649	7,127,800	7,115,649	7,115,649		
7	Reserves (excluding Revaluation Reserves)(Note 3)	14,020,016	12,106,303	14,020,016	12,106,303	10,786,947		
8	Securities Premium Account	14,165,941	14,012,512	14,165,941	14,012,512	14,012,512		
9	Net Worth	32,667,211	30,587,918	32,667,211	30,587,918	29,268,562		
10	Paid up Outstanding Debt	5,290,000	5,040,000	5,290,000	5,040,000	5,040,000		
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA	NA		
12	Debt Equity Ratio (No. of times)	0.16	0.16	0.16	0.16	0.17		
13	Earnings Per share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)							
	1. Basic:	2.39	1.63	4.54	7.17	8.32		
	2. Diluted:	2.39	1.63	4.52	7.15	8.29		
14	Capital Redemption Reserves	NA	NA	NA	NA	NA		
15	Debenture Redemption Reserves	356,468	356,468	356,468	356,468	356,468		
16	Debt Service Coverage Ratio (No. of times)	23.05	16.27	15.00	23.33	20.35		
17	Interest Service Coverage Ratio (No. of times)	23.05	16.27	15.00	23.33	20.35		

TPS DL Kamapalli, Courtpeta, Berhampur, Ganjam, Odisha, India -760 004

TP Southern Odisha Distribution Limited (TPSODL) invites tender from eligible vendors for following

NOTICE INVITING TENDER

Enquiry No.

TPSODL/OT

2021-22/089

TPSODL/OT

2021-22/084

TPSODI /OT

2021-22/092

TPSODL/OT

2021-22/093

TPSODL/OT

2021-22/091

TPSODL/OT/

2021-22/094

For detailed tender, please visit Tender Section on TPSODL website https://www.tpsouthernodisha.com

EMD

(Rs.

0.50

0.50

2.00

0.50

1.00

0.50

Tender Fee

Inclusive of

GST (Rs.)

5.000

5.000

5.000

5.000

- Total Income from operations represents Gross Written Premium (GWP).
- The Indian Accounting Standards (IND AS) are currently not applicable to Insurance Companies in India Includes Reserve on Amalgamation created on the merger of erstwhile HDFC ERGO Health Insurance Limited (formerly Apollo Munich Health Insurance Company Limited) with the Company.
- The above is an extract of the detailed format of quarterly and year to date Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclooures Requirement) Regulations, 2015. The full format of quarterly and year to date
- Financial Results are available on the website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.hdfcergo.com) 5. For the other line items referred in Regulation 52(4) of of SEBI (Listing Obligations and Disclsoures Requirement) Regulations, 2015, pertinent
- disclosures have been made to Stock Exchange (BSE) and can be accessed on www.bseindia.com

For and on the behalf of Board of Directors

Sd/-Ritesh Kumar Date: January 25, 2022

Managing Director & CEO DIN: 0000907

Mrs. Paru M. Jaykrishna on. H. T. Parekh Marg, Churcho d & Corporate Office: 1st Floor, HDFC House, 165-166 Backbar Chairperson & Mg. Director

(3) Kopran Limited Regd. Office: Parijat House, 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018. CIN: L24230MH1958PLC011078 Website: www.kopran.com, Email ID: investors@kopran.com, Tel. No.: 022-43661111; Fax No.: 022-24950363 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of Kopran Limited has been convened to be held at the Registered Office of the Company at Mumbai on Thursday, 3rd February, 2022 inter-alia to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the 3rd quarter ended 31st December, 2021

After declaration of the Quarterly Results, the same shall be displayed on the Company's Website at www.kopran.com and also on the website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com For Kopran Limited

Place: Mumbai

Date: 24th January, 2022

Sunil Sodhani Company Secretary & Compliance Officer



Strengthening Business Growth with



PACKAGING FILMS I LABEL FILMS I LAMINATION FILMS | SYNTHETIC PAPER

EBITDA: 44%

EPS: 75%

(Rs in Crores)

Registered Office: F 27/2, Okhla Industrial Area, Phase II, New Delhi – 110020

Tel.: 011-26387091; E-mail: cs@spml.co.in; Website: www.spml.co.ir Notice of The Extra Ordinary General Meeting, Remote E-voting Information And Book Closure

SPML SPML INFRA LIMITED CIN: L40106DL1981PLC012228

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the Company will be held on Monday the 21st February, 2022 at 01:00 PM through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the EGM.

uarisact the usuariess, as servicin the Notice of the Edwin Pursuant to the Ministry of Corporate Affairs (MCA) Circular no. 20/2020 dated 5 May, 2020 read with Circular no 14/2020 dated 8 April, 2020, Circular no. 17/2020 dated 13 April, 2020, Circular no. 20/2020 dated, 05th May, 2020 Circular no. 22/2020 dated 15th June. 2020. Circular no. 33/2020 dated 28th Sentember. 2020. Circular no. 39/2020 dated 31st December, 2020, General Circular No 10/2021 Dated June 23, 2021, and General Circular no 20/2020 Dated December 8, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars'') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Companies are permitted to hold Extra Ordinary General Meeting ("EGM") through Video Conference/Other Audio-Visual Means, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with aforementioned Circulars, the EGM of the Company will be held on Monday, the 21st February

2022 at 01:00 P.M. through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAW"). Further, electronic copies of Notice of EGM have been sent on Tuesday, 25th January, 2022 to all the Members, whose email ids are registered with the Company / Depository Participant The Notice of the EGM of the Company is available and can be downloaded from the Company's website www.spml.co.in, and on Stock Exchange's website, National Stock Exchange of India and BSE Limited at

www.nseindia.com and www.bseindia.com respectively.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Monday, the 14th day of February, 2022 may cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of EGM through electronic voting system of National Securities Depository Limited (remote e-voting). All the Members are nereby informed that:

- The business, as set out in the Notice of EGM, may be transacted through remote e-voting or e-voting system a The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 14
- February, 2022 to Monday, 21st February, 2022 (both days inclusive) for the purpose of EGM; The remote e-voting shall commence on Friday, 18th February, 2022 (9:00 A.M. IST) and end on Sunday, 20th
- The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting system at the EGM shall be Monday, the 14th day of February, 2022;
- Any person who acquires shares of the Company and become a Member of the Company after dispatch of the Notice of EGM and holding shares as of cut-off date i.e. Monday, the 14th day of February, 2022 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or cs@spml.co.in However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used for casting the vote:

or e-voting at the EGM:

Date: 25.01.2022

Place: Kolkata

- a. the remote e-voting module shall be disabled by NSDL after 5:00 P.M. IST on 20th February, 2022 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently;
- The facility of joining the EGM through VC/OAVM shall open 30 minutes before the time scheduled for the EGM and will be available for Members on first come and first serve basis. the facility for voting electronically will be made available during the EGM;
- the Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again and a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners
- i. The detailed procedure and instruction for remote e-voting and e-voting during the EGM are given in the Notice of the Extra Ordinary General Meeting: iii. In case of queries relating to remote e-voting / e-voting, Members may refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the downloads section of NSDL or contact at toll

maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting

ree no. 1800-222-990 or send a request to www.evoting.nsdl.com. In case of any grievances / queries relating to conduct of EGM through VC / OAVM e-voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbal-400013, email: evoting@nsdl.co.in/pallavi@nsdl.co.in, Tel: 91 22 24994545/11800-222-990

For SPML Infra Limited

SUSTAINABILITY

SALES: 35%

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

	Quarte	r ended	9 months ended	Year ended
Particulars	31.12.2021	31.12.2020	31.12.2021	31.03.2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations	771	572	2,218	2,285
Earning before Interest, Tax, Depreciation and Amortization (EBITDA)	161	112	455	430
Net Profit/(Loss) for the period (before tax, and/or exceptional items)	138	88	382	329
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	138	88	382	329
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	104	63	288	237
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	99	60	292	243
Equity Share Capital	18	18	18	18
Earnings Per Share (of Rs 10 each) (not annualised)				
- Basic:	58.3	33.3	161.4	127.0
- Diluted:	57.2	33.0	158.3	125.7

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.cosmofilms.com).
- The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on 25th January 2022 and limited review of the same has been carried out by the statutory auditors of the company
- The Board of Directors has declared second interim dividend of Rs 10 per equity share for the financial year 2021-22. Together with first interim dividend, total dividend for FY22 would add up to Rs 35 per equity share compared to Rs. 25 for FY21
- Key numbers of Standalone financial results are as given below. The standalone financial results are available at Company's website.
- **Quarter ended** Year ended 9 months ended **Particulars** 31.12.2021 31.12.2020 31.12.2021 31.03.2021 **Unaudited Unaudited Unaudited** Income from operations 739 508 2.094 2,083 Profit/(Loss) from ordinary activities before tax 111 79 311 305 Profit/(Loss) from ordinary activities after tax 220

New Delhi 25th January 2022

COSMO FILMS LIMITED Read. Off 1008, DLF Tower-A, Jasola District Centre, New Delhi-110025 CIN: L92114DL1976PLC008355,

We are merging diversification & sustainability to look after our society, stakeholders, & the planet.

- Ashok Jaipuria

ASHOK JAIPURIA

CHAIRMAN

Swati Agarwal

Tel: 011-49494949, Fax: 011-49494950.

E-mail: investor.relations@cosmofilms.com, Website: www.cosmofilms.com (Company Secretary)









🔾 मुंबई, बुधवार, २६ जानेवारी २०२२

ठाणे

तैरुण ≗भारत

आश्चर्य! ठाण्यात 'डान्सबार', 'हुक्का पार्लर' म्हणे नियमानुसार चालतात...

🔳 अवैध धंद्याच्या तक्रारीवर ठाणे पोलिसांच्या लेखी उत्तराने नागरिकांमध्ये संताप 📕 आ. संजय केळकर यांचे गृहमंत्र्यांना पत्र

पोलिसांच्या बेजबाबदार

पोलिसाच्या बंजवावादार उत्तरांची मुहमंत्र्यांकडे तक्तर। ठावे पोलिसांच्या या उजक अस्तरानंत्र आ उत्तरांची मुहमंत्री देवीण वक्रमे नागी जजक अस्तरानंत्र आ देवीण वक्रमे नागीची आगा पत्र देखन रेक्षावाद्या आगि दिवार्ग्य करणारे आहे. उत्रीय धर्मे राजम्म केमार्थानीयमंत्र सुक्त अस्तराम्या किम्मेलां मार्यानांद्र स्वर्णय पोजीसांची अस्तरामा किम्मेलां मार्यानांद्र स्वर्णय पोजीसांची अस्तरामी किम्मेलां क्यांची प्राव्यानां स्वर्णय पोजीसांची अस्तरामा किम्मेलां क्यांची प्राव्यानां स्वर्णय पोजीसांची अस्तरामा क्यांची स्वर्ण स्वर्णय प्राव्यानांच्या हर्णयोग केमी प्राप्तानां स्वर्णय प्राप्तानांच्या हर्णयोग मार्गीली अस्तरे, आव्या

शिवसेनेच्या राजवटीत मलंगम्की कागदावरच राज्य सरकारकडून पूर्णपणे दुर्लक्ष

भाजपच्या नगरसेवकांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करून 'मविआ' सरकारकडून दबाव तंत्र

भाजपचा शनिवारी पोलीस कार्यालयावर विशाल मोर्चा

ठाणे पूर्वेमध्येही 'सीएनजी' पंपाची सुविधा

माजपद्मा शनिवारी पोलीस कार्यालयावर विशाल मोर्चा

कल्पाल, दि. १५ (प्रतिविध)

कल्पाल, व्यवस्थान केरिका कार्याल, व्यवस्थान करिया कर्याल, व्यवस्थान करिया कार्याल, व्यवस्थान करिया कर्याल, व्यवस्थान करिया कर्याल, व्यवस्थान करिया करिया करिया कर्याल, व्यवस्थान करिया करिया करिया कर्याल, व्यवस्था करिया कर्याल, व्यवस्था करिया करिया करिया करिया कर्याल, व्यवस्था करिया करिया करिया कर्याल, व्यवस्था करिया करिया



दिल्लीत ठाणेकर कलाकारांची नृत्य मुद्रा 'होम कारंटाईन' रुग्णांना

आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विजयी चमूत ठाण्यातील दोघांचा सहभाग

विजयी चसून ठाणयाताल दाघाचा सहभाग काण अस्ति है १५ (प्रतिस्थि) : पारताच्या प्रतासाक दिलामिस, हिंदी थेये महत्त्व विजय सहस्या होता सम्प्री स्वास स्थान सहस्या सामान्य स्थान सहस्या सहस्या सामान्य सामान्य



मिळणार औषधांचे किट

'पेंशन'मध्ये वाढ व्हावी, यासाठी 'भारतीय मजदूर संघा'च्यावतीने निवेदने

महाराष्ट्रातील सर्व 'इपीएफओ' कार्यलयामध्ये निवेदने सादर



बिपीन रावत, कल्याण सिंह यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण

Mumbai Tarun Bharat EPaper | Maha MTB Digital Edition

						= =	
पशुःसानः कातः पाय कृतस्याय द मा, १९००, सूर्य प्रमान, सूरः त्रिण, दक्षिणः सूक्ष स्वर्धः, विकाः अंतर्गत २२वा, वुक्ष्यरेती कंतरे. चित्रकः १९,०१,२०२१ विकायः सूक्ष्यद्व	व्हरी- प्राधिकृत अधिकारी नाम मर्चाट्यांक के हिनीकोड स्वकाद श्लोकीयां महाराष्ट्र	र्मला सीतारामन पुपूर्द करण्यासाठी - प्रदेशमध्ये	कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले. ठाणे जिल्हा 'रिजनल कमिशनर' यांच्यावतीने 'शिवानंद सेठ असिस्टंट	मिलिंद रेडे, प्रमोद सोळंक, अनंत मुंडेरे, श्रीकांत बेणारे, ऊर्जिता जोशी, देगवेकर आदी उपस्थित होते	मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मुंबईमध्ये प्रदेश महामंत्री मोहन येणुरे, बापू धडस, अप्रवाल उपस्थित होते.	यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. महाविद्यालयात येताना विद्याध्यांचे दोन्ही लसीकरण केलेले असणे आवश्यक आहे."	झाल्यास त्याबाबत मुबद्द तरुम भारत जबाबदार राहमार नाही. आमच्या वाचकांना नम्न विनंती की, त्यांनी जाहिरातदारांबरोबर कोमतेही व्यवहार करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यांनी.

© 2022 Maha MTB | Mumbai Tarun Bharat | All Rights Reserved Powered by iDocuments